

पत्रलेखनाबाबत कार्यालयीन
कामकाज नियमपुस्तिकेतील
तरतूदींचे पालन करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग

शासन परिपत्रक क्रमांक: संकीर्ण- २०१६ / प्र. क्र. २९ / १८ (र. व का.)

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.

दिनांक : १० फेब्रुवारी, २०१६

वाचा : १) सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक, क्रमांक : संकीर्ण १००५ / ५६६ / प्र. क्र. ३० / २००५ / १८ (र.व का.), दिनांक १६ जून, २००५.

परिपत्रक :

कार्यालयीन कार्यपद्धती नियमपुस्तिकेतील ५३ (८) येथील तरतूदीनुसार शासकीय पत्रे निर्गमित करताना पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या अधिकाऱ्याने स्वाक्षरीखाली कंसामध्ये नाव व त्याखाली पदनामाचा उल्लेख करण्याबाबत संदर्भांकित दिनांक १६ जून, २००५ च्या परिपत्रकान्वये सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

२. तथापि असे निदर्शनास आले आहे की, अद्यापही काही अधिकारी, हे पत्रांवर केवळ पदनाम नमूद करून स्वाक्षरी करतात. तसेच काही अधिकारी पत्रांवर स्वतःचे नाव / पदनाम नमूद न करता वरिष्ठ अधिकाऱ्याचे पदनाम नमूद करून “करीता” असा उल्लेख करून स्वाक्षरी करतात. त्यामुळे स्वाक्षरी करणाऱ्या अधिकाऱ्याची ओळख पटत नाही. भविष्यामध्ये अशा पत्रांबाबत काही समस्या उद्भवल्यास पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या अधिकाऱ्याचा शोध घेणे कठीण होऊ शकते.

३. सबब सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच त्यांच्या नियंत्रणाखाली सर्व विभाग / कार्यालये यांना सूचित करण्यात येते की, कार्यालयीन कामकाज नियमपुस्तिकेतील नियम ५३ (८) अनुसार राज्यातील शासकीय कार्यालयांतून पत्र निर्गमित करतेवेळी प्रत्येक पत्रावर स्वाक्षरीखाली कंसामध्ये स्वाक्षरी करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव व त्याखाली पदनाम लिहिण्याबाबत दक्षता घेण्यात यावी.

४. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक २०१६०२१०११२८५२३१०७ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(डॉ. संतोष भोगले)

उप सचिव, सामान्य प्रशासन विभाग

प्रति,

- १) मा.विरोधी पक्षनेता, विधान परिषद/ विधान सभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- २) सर्व सन्माननीय विधानसभा, विधानपरिषद व संसद सदस्य,

- ३) मा. राज्यपालांचे सचिव (५ प्रती),
- ४) मा. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव (५ प्रती),
- ५) सर्व मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव / स्वीय सहायक,
- ६) मुख्य सचिव यांचे वरिष्ठ स्वीय सहायक,
- ७) मा. महाअधिवक्ता, महाराष्ट्र राज्य,
- ८) सर्व अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, मंत्रालयीन प्रशासकीय विभाग,
- ९) प्रबंधक, उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई,
- १०) प्रबंधक, उच्च न्यायालय, मूळ शाखा, मुंबई,
- ११) प्रबंधक, लोकायुक्त व उप लोकायुक्त यांचे कार्यालय,
- १२) सचिव, राज्य निवडणूक आयोग, मुंबई,
- १३) सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
- १४) प्रधान सचिव, विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, मुंबई,
- १५) मुख्य माहिती आयुक्त, राज्य माहिती आयोग, मुंबई,
- १६) सर्व विभागीय आयुक्त,
- १७) सर्व जिल्हाधिकारी,
- १८) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
- १९) सर्व मंत्रालयीन विभागांच्या अधिपत्याखालील सर्व विभाग प्रमुख /
- २०) प्रादेशिक प्रमुख / कार्यालय प्रमुख,
- २१) महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई (५ प्रती),
- २२) सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने,
- २३) निवड नस्ती (कार्यासन १८).